

शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे  
गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे.  
पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत येत नसलेले शिरे  
संबंधितांना कळविणे.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन परिपत्रक क्र.सीएफआर-१२०८/प्र.क्र.६०/२००८/१३,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २ जुलै, २००८.

- वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२९५/प्र.क्र.३६/१३, दि.१ फेब्रुवारी, १९९६.  
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०२/४०८/१३, दि.४ सप्टेंबर, २००२.  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०३/प्र.क्र.३४/१३, दि.३० जून, २००३.  
४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०६/प्र.क्र.५२/१३, दि.१०.११.२००६.  
५) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०८/प्र.क्र.८/२००८/१३, दि.२९.१.२००८.

### शासन परिपत्रक


अनुक्रमांक-०१ येथील दि.१.२.१९९६ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिण्यासंबंधीच्या व संस्करण करण्यासंबंधीच्या विविध टप्प्यावरील सविस्तर सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यातील सूचना क्रमांक २८ नुसार प्रतिकूल/टिकात्मक/सुचनात्मक शिरे संबंधितांना लेखी कळवावेत असे स्पष्ट निदेश देण्यात आले असून ३३ मध्ये ५०/५५ वर्षांच्या पुनर्विलोकनाच्या व पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शिरे येत नाहीत असे शिरे प्रतिकूल समजण्याची गरज नाही. तथापि ते संबंधितांना लेखी कळविण्यात यावेत. जेणेकरून स्वतःच्या कामात सुधारणा करून पदोन्नतीसाठी/ पुनर्विलोकनासाठी आवश्यक त्या पात्रतेपर्यंत त्यांना पोहोचता येईल अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मात्र वारंवार सुचना देऊनही प्रतिकूल/टिकात्मक/सुचनात्मक शिरे तसेच पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शिरे येत नाहीत असे शिरे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना कळविले जात नाहीत असे अलीकडेच पदोन्नती संदर्भातील काही प्रकरणांमध्ये शासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पुनः सूचना देण्यात येत आहेत की, प्रतिकूल/टिकात्मक/सुचनात्मक शिरे तसेच पुनर्विलोकन तसेच पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शिरे येत नाहीत ते शिरे संबंधितांना विहित कालावधीत लेखी कळविण्यात यावेत जेणेकरून अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या कामात सुधारणा करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.

सर्व प्रशासकीय विभागांनी/विभाग प्रमुखांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी. जून अखेर याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी आढावा घेऊन गोपनीय अहवालातील प्रतिकूल/पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न येणारे शिरे सर्व संबंधितांना कळविल्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना दि.३१ जुलै पर्यंत माहिती

द्यावी. संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या मंत्रालयीन तसेच क्षेत्रीय कार्यालयासंबंधातील अशी माहिती ऑगस्ट अखेरपर्यंत सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून द्यावी. तसेच वरील सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित प्राधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

(संगणक संकेतांक :- 20060608923423009)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.



( जॉनी जोसेफ )

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन मलबार हिल, मुंबई  
 मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  
 उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  
 सर्व मंत्री/राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय, मूल शाखा, मुंबई,  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानपरिषद), मुंबई,  
 \*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई,  
 शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
 सर्व विभागीय आयुक्त,  
 सर्व जिल्हाधिकारी,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 सर्व मंत्रालयीन विभाग,  
 निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
 सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
 निवड नस्ती

\* पत्राने

-----